ED arrests Delhi-based businessman in money-laundering case

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 9

www.kmml.com

Tender ID

2022 KMML 488905 1

2022 KMML 488877 1

2022 KMML 487831 1

2022 KMML 489416 1

Chavara 09.05.2022

THE ENFORCEMENT DIREC-**TORATE** (ED) has arrested a

Delhi-based businessman in a case linked to alleged laundering of funds, worth ₹1,146 crore, by forging air way bills of reputed companies in the

The case is linked to alleged laundering of funds worth ₹1,146 crore

guise of freight-forwarding services.

Deepak Navvar, a partner of Seabay International, was taken into custody on May 5 and produced before a special court dealing with cases lodged under the Prevention of Money Laundering Act (PMLA) in Hyderabad, that sent him to the ED's custody till May 22, the federal probe body said in a statement on Monday.

It said the investigators of the agency "came across the new modus operandi of using forged air way bills (AWB) of reputed companies in the guise of freight-forwarding services and fake invoices for import of cloud rental services to send bogus foreign outward remittances from bank accounts of multiple shell companies, which led to flight of ₹1,146 crore away from

Advt. No. J.S.V. 92(2022-23)

0

MOLD-TEK

India". The ED informed the Hyderabad police about the alleged illegal activity that led to the registration of an FIR in September last year. The agency filed its case under criminal sections of the PMLA on the basis of the police FIR.

Under the PMLA, the ED can register a money-laundering case only if there is a predicate offence complaint or a first information report (FIR).

NIA detains Chhota Shakeel's associate

The NIA on Monday detained gangster Chhota Shakeel's aide Salim Qureshi, aka Salim Fruit, and a trustee of Haji Ali Dargah in Mumbai, after conducting raids at over 20 places in Mumbai and in adjoining Thane district, against associates of fugitive underworld don Dawood Ibrahim, an official said.

The agency also conducted a search at the residence of bookie-turned-builder Ajay Gosalia in Borivali area, he said.

DELHI JAL BOARD (Govt. of N.C.T. of Delhi)

OFFICE OF THE ACE (DR.) PROJECT-III

Tackling power crisis: NTPC to run two stressed plants on O&M basis

DEEPA JAINANI Lucknow, May 9

STATE-RUN NTPC WILL run two stressed coal-fired thermal power plants that are currently under liquidation. The two plants, SKS Power and Meenakshi Energy, would add a cumulative 2,200 megawatt (MW) of power to the grid.

According to sources, the resolution professional will hand over both the plants to NTPC, which will operate them on an operations and maintenance (O&M) basis for a fee.

While the SKS Power Generation is a 1.200-MW thermal plant in Chhattisgarh, which operates on domestic coal, the 1,000-MW Meenakshi Energy plant in Andhra Pradesh is an imported coal-based project. Both the plants are currently under the National Company


of receipt of

27.05.2022

up to 3.00 P.M

Sd/-

DY. SE (C) DR-VIII



a cumulative 2,200 MW of power to the grid

ers and lenders.

Lenders, especially the two

state-run, dedicated power sec-

tor financiers, Power Finance

Corp (PFC) and REC, have been

seriously considering bidding

for the stressed power assets to

prevent large haircuts on their

loans during resolutions. They

had even proposed to float a

consortium of lenders and

state-run power sector entities

(CPSEs) with technical know-

Law Tribunal (NCLT).

"The resolution professional was of the view that in order to tide over the current scenario of power shortage, NTPC should be handed over both the plants to be run at a fee and lenders would fund them," said an official, adding that the decision was taken at a meeting organised by the ministry of power, which was attended by various state officials, project develop-

sources said. The SKS Power project had entered into a power purchase agreement (PPA) with Chhattisgarh State Power Trading Company to supply 5% of the net energy generated at the plant at energy charges, and had also secured short-term PPAs with a

how in the sector, to acquire and

operate such stressed assets,

few other discoms. It had also entered into a medium-term PPA with Noida Power Company, but had failed to enter into any long-term PPA due to which the plant could not source linkage coal. As a result, it was sourcing coal through eauction and from the open market, which led to cost escalation and uncertainty. In fact the lack of PPAs and other structural issues has led to many power projects defaulting on loan repayment obligations.

PUBLIC ANNOUNCEMENT (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF M/S. A.L. SUDERSHAN CONSTRUCTION COMPANY LTD RELEVANT PARTICULARS

Date of incorporation of corporate debtor 20-10-1992 Authority under which corporate Registrar of Companies, Hyderabad debtor is incorporated / registered 4 Corporate Identity No. / Limited Liability U45200TG1992PLC01490 Identification No. of corporate debtor Address of the registered office and Registered Office: 7-3-719, Rashtrapath principal office (if any) of corporate debtor Road, Secunderabad-500003

2022_KMML_489415_1 | Detailed Project report preparation for Effluent Treatment Plant

Our products: Titanium Dioxide, Titanium Tetra Chloride, Nano Titanium, Titanium Sponge, Rutile, Zircon & Sillimani

The Kerala Minerals and Metals Ltd.

Fax: 91 0476 2680101, 2686721 E-mail: contact@kmml.com, URL www.kmml.com

Competitive Tenders are invited for following. For more details please

visit the E-Tendering Portal, https://etenders.kerala.gov.in or

2022_KMML_488965_1 For the supply of CS Pipes and Fittings

(A Govt. of Kerala Undertaking)

ISO 9001, ISO 14001, OHSAS 18001 & SA 8000 Certified Company

Sankaramangalam, Chavara, Kollam-691 583, Kerala, India

For the transportation of Aluminium Trihydrate-1152 MT

from our suppliers delivery point at Damanjodi, Orrissa to

Titanium Dioxide Pigment Unit, Chavara, Kollam, Kerala

Fabrication, erection, painting, insulation, testing & commissioning

Design and supply with erection/ commissioning assistance

for the updation of pneumatic conveying system to transfer

of capacity 6000KLPD for Tio2 Pigment Production plant at KMML

sd/- HOU(TP/TSP) For The Kerala Minerals And Metals Ltd

Carbobeads at U-300 of KMML TP Unit, KMML, Kollam

of steam pipe line to U-300 by IBR certified contractors

sd/- DGM (Mtls) For The Kerala Minerals And Metals Ltd

For the supply of High Purity Liquid Argon

Ph: +91 476 2651215 to 2561217 ON-UTATION OF THE PROPERTY OF T

respect of corporate debtor Commencement of CIRP) insolvency resolution process Name and registration number of Kalvakolanu Murali Krishna Prasad 2018/11588

the insolvency professional acting IBBI/IPA-001/IP-P00967/2017 as interim resolution professional 9 Address and e-mail of the interim 8-27, Mythripuram Colony, Jillelguda resolution professional, as regis- Karmanghat, Vyshalinagar Post, Hyderabad tered with the Board 500079. E-mail kmk123ip@gmail.com n Address and e-mail to be used for correspondence with the interim

11 Last date for submission of claims 24-05-2022 12 Classes of creditors, if any, under clause (b) Ni of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional 3 Names of Insolvency Professionals Not Applicable identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class) 14 (a) Relevant Forms and kmk123ip@gmail.com oi ibbi.gov.in/home/downloads

(b) Details of authorized representa- Not applicable

tives are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Hyderabad has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of M/S A.L.SUDERSHAN CONSTRUCTION COMPANY LTD on 06-05-2022 (Order copy as uploaded on NCLT site received on 07-05-2022).

The Creditors of M/S. A.L.SUDERSHAN CONSTRUCTION COMPANY LTD are hereby called upon to submit their claims with proof on or before 24-05-2022 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. A other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means

Date: 09-05-2022

Place: Hyderabad

resolution professional

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. KALVAKOLANU MURALI KRISHNA PRASADD Interim Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P00967/2017-2018/11588

THROUGH DY. SUPERINTENDING ENGINEER (C) DR.VIII Yamuna Vihar Sewage Treatment Plant

(Adjoining Dr. Ambedkar College) Delhi - 110094 Phone: 011-22813593, e-mail:- eecdr8@gmail.com

PRESS NIT NO. 05 (2022-23), Re invited **Estimated Contract Earnest** Date of Release of Last date/time Money(EMD) Value (ECV)/ Amount Fee Non Tender/ Tender Id. put to tender (Rs.) Refundable (Rs.) Construction of 0.25 MGD Lift Station (Lump Sum) DBO 2022_DJB_221761_1

Including Rising Main at Milan Garden Dated: 06.05.2022 in Gokalpur Ac-68 Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in. ISSUED BY P.R.O. (WATER)

STOP CORONA - "Wash Your Hand, Wear Mask, Maintain Social Distancing"

DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI OFFICE OF THE ADDITIONAL CHIEF ENGINEER(M)-7/EE(T) H-BLOCK UDYOG NAGAR INDL. AREA

PEERA GARHI DELHI-110041 NIT No. 12/EE(T)/ACE(M)7/(2022-23)/ **Short Press Notice Tender** mount Put Dt. of release of

to tender tender procurement of tender through Esolution/I.D. No. Trapping of sub drain near UT-Block /Industrial area JJC 07/05/2022/ at Sultanpur Mazra village Road in AC-12 Mangolpuri under 32.64.917/-65.300/-500/-17-05-2022 at 3.00 P.M. 2022_DJB_221753_ Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in

"STOP CORONA: Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene

ISSUED BY P.R.O. (WATER) (SATISH KUMAR GUPTA) **EXECUTIVE ENGINEER(T)** Advt. No. J.S.V. 91(2022-23)

MOLD-TEK TECHNOLOGIES LIMITED

CIN: L25200TG1985PLC005631 Registered Office: Plot No. 700, Door No. 8-2-293/82/A/700, Road No. 36, Jubilee Hills, Hyderabad - 500 033, Telangana. STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 315T MARCH 2022

Rs. In lakhs except for EPS Standalone Consolidated **Particulars** Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended 31/03/2022 31/12/2021 31/03/2021 31/03/2022 31/03/2021 31/03/2022 30/12/2021 31/03/2021 31/03/2022 31/03/2021 Unaudited Audited Audited Unaudited Audited Audited Audited Total Income from Operations 2221.60 9314.13 8113.64 2916.49 2462.14 2426.68 10120.49 8803.87 2679.10 2267.07 Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items) 1413.45 628.56 224.21 572.97 1780.87 1397.45 630.98 227.43 578.70 1798.10 Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items) 628.56 224.21 572.97 1780.87 1397.45 630.98 227.43 578.70 1798.10 1413.45 Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items) 163.47 361.69 1317.16 985.58 470.73 166.68 1000.40 Total Comprehensive Income for the period 387.23 450.01 518.98 377.62 446.38 512.28 1747.41 1100.49 1769.46 1110.71 564.85 564.85 Equity Share Capital 564.85 564.85 560.82 564.85 560.82 564.85 560.82 560.82 Earnings Per Share of 2/- each) a) Basic 1.66 0.58 3.51 0.59 1.31 4.71 3.57 1.29 4.66 1.67 1.62 0.58 3.51 1.31 4.61 3.57 b) Diluted 1.29 4.57 1.63 0.59

Notes: The above is an extract of the detailed format of the Audited standalone and consolidated financial results for the guarter and year ended on 31' March 2022 filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited standalone and consolidated financial results for the guarter and year ended on 31st March 2022 are available for investors at For Mold-Tek Technologies Limited

www.moldtekgroup.com, www.bseindia.com, www.nseindia.com

Place: Hyderabad Date: 09.05.2022

Sd/- J. Lakshmana Rao Chairman & Managing Director DIN: 00649702

No.

(Rs. in Crores)



UPL Limited

CIN: L24219GJ1985PLC025132

Regd. Office: 3 -11, G.I.D.C., Vapi, Dist. Valsad, Gujarat - 396 195 Telephone: +91 260 2432716 | Email: upl.investors@upl-ltd.com | Website: www.upl-ltd.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

| _ | | | Quarter ended | Year ended | | |
|------------|--|-----------|---------------|------------|-----------|-----------|
| Sr. No. | Particulars | Mar-22 | Dec-21 | Mar-21 | Mar-22 | Mar-21 |
| NO. | | (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) | (Audited) |
| 1 | Revenue from operations | 15,861 | 11,297 | 12,796 | 46,240 | 38,694 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items) | 2,168 | 1,399 | 1,763 | 5,290 | 4,419 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) | 2,000 | 1,346 | 1,683 | 4,966 | 4,181 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) attributable to shareholders of the Company | 1,379 | 936 | 1,063 | 3,626 | 2,871 |
| 5 | Total Comprehensive Income for the period (after tax) | 2,594 | 1,305 | 1,542 | 5,806 | 2,545 |
| 6 | Total Comprehensive Income attributable to shareholders of the Company | 2,034 | 1,034 | 1,270 | 4,656 | 2,188 |
| 7 | Paid up equity share capital (Face Value of the Share - Rs.2/- each) | 153 | 153 | 153 | 153 | 153 |
| 8 | Other Equity Earnings Per Share (EPS) (of Rs.2/- each): | | | | 21,522 | 17,748 |
| | Basic Earnings per Share | 18.04 | 11.46 | 12.75 | 45.87 | 36.40 |
| | Diluted Earnings per Share | 18.04 | 11.46 | 12.75 | 45.87 | 36.40 |

Notes:

- The above is an extract of the detailed format of audited consolidated financial results for the guarter and year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015 as amended. The full format of the audited financial results (consolidated and standalone) for the guarter and year ended 31st March, 2022 are available on the Company's website viz. www.upl-ltd.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- 2. For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI LODR Regulations, pertinent disclosures have been made to BSE (www.bseindia.com) and

can also be accessed on the Company's website viz. www.upl-ltd.com. Key standalone financial information is as under:

| | | | Quarter ended | | | Year ended | |
|------------|-------------------------|-----------|---------------|-----------|-----------|------------|--|
| Sr. No. | Particulars | Mar-22 | Dec-21 | Mar-21 | Mar-22 | Mar-21 | |
| | | (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) | (Audited) | |
| 1 | Revenue from operations | 4,326 | 4,025 | 2,611 | 16,449 | 11,345 | |
| 2 | Profit before Tax | 674 | 71 | (184) | 1,261 | 434 | |
| 3 | Profit after Tax | 703 | 57 | (132) | 1,176 | 220 | |

4. The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee at its meeting held on 9th May, 2022 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 9" May, 2022.

For and on behalf of UPL Limited

Place: Mumbai Date: 9" May, 2022

R. D. Shroff DIN - 00180810 Chairman and Managing Director



Regd. Office: Panama House (Earlier known as Lunkad Towers), Viman Nagar, Pune - 411 014 Phone: 020-41434100 Fax: 020-26630779 E-mail: secretarial@ismt.co.in

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED MARCH 31, 2022

| _ | V | | | | Rs. in Cror |
|-----------|--|------------------------------------|------------------------------------|---------------------------------|---|
| Sr. No | Particulars | Quarter ended March 31, 2022 | Quarter ended March 31, 2021 | Year ended March 31, 2022 | Year ended March 31, 2021 |
| | · · · · · · · · · · · · · · · · · · · | *Refer N | ote No 4 | Audited | Audited |
| 1 | Total Income | 589.78 | 487.55 | 2,182.03 | 1,308.55 |
| 2 | Net Profit/ (Loss) for the period (before tax, | | | | 11.2010.00 |
| | Exceptional items) | 177.65 | (53.73) | 5.53 | (284.05) |
| 3 | Net Profit/ (Loss) for the period before tax | 3000000000 | 20000000 | | (0)/2=00/01 |
| | (after Exceptional items) | 2,689.03 | (112.10) | 2,516.91 | (342.42) |
| 4 | Net Profit/ (Loss) for the period after tax | | | | |
| | (after Exceptional items) | 2,546.22 | (112.20) | 2,374.08 | (342.52) |
| 5 | Total Comprehensive Income for the period | powerson to the | 1.0000000000 | | 000000000000000000000000000000000000000 |
| | [Comprising Profit/ (Loss) for the period (after | | | | |
| | tax) & Other Comprehensive Income (after tax)] | 2,545.02 | (112.61) | 2,367.87 | (343.55) |
| 6 | Paid-up Equity Share Capital (Face value of | PARESTONS | 343600000 | | 2000000 |
| | Rs. 5/- per share) | 150.25 | 73.25 | 150.25 | 73.25 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) | | | | |
| | as shown in the Audited Balance Sheet of the | | | | |
| | previous year | ~ | 9 | 1,046.08 | (1,725.37) |
| 8 | Earnings per share (of Rs. 5/- each) Basic and | Serromonomo | F100000000 | | 10.00404240 |
| | Diluted (Rs.) | 163.45 | (7.66) | 152.40 | (23.38) |

Profit before tax (119.86)2,500.05 (350.61)2,671.19 Profit after tax 2,528.46 (119.96)2,357.39 (350.71)The above is an extract of the Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Reg 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. Full format of the Standalone & Consolidated Financial Results are available on websites of Stock Exchanges (www.nseindia.com & www.bseindia.com) and on Company's website (www.ismt.co.in)

Quarter

31, 2022

577.36

Quarter

31, 2021

454.25

ended March ended March

Additional information on standalone financial results is as follows:

Particulars

Revenue from Operations

The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards)

The figures of the guarter ended March 31,2022 and March 31,2021 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date figures, upto third guarter of the

relevant financial year. The above results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on May 09, 2022.

Place: Pune For ISMT Limited Date: May 09, 2022 Rajiv Goel, Chief Financial Officer

DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T. OF DELHI OFFICE OF THE Addl. CHIEF ENGINEER (M)-10 **ENGINEERS BHAWAN, IInd FLOOR, ANDREWS GANJ, NEAR MOOL CHAND CROSSING, NEW DELHI-110049**

NIT No.10 /EE (T) M-10/2022-23



Year ended Year ended

March

31, 2022

2152.54

March

31, 2021

1234.67

Press Tender Name of Work Date of release of Last date and time for tender in download & RTGS e- procurement through e Replacement /Installation of existing water meter installed by SPML 2022 DJB 221769 1 18.05.2022 in AC-51 Kalkaji (Re-invite) upto 2.00 PM 7.5.2022 2. Diversion of sewerage of Gali No.1 to main sewer line at Govind Puri 2022_DJB_221769_2 18.05.2022 under AC-51 Kalkaji (Trenchless method) Re- invite 7.5.2022 upto 2.00 PM 3. Replacement of old /damaged sewer lines at main market Garhi in 3964256/-2022 DJB 221769 3 18.05.2022 Ward No. 895 AC-51 Kalkaji (Re-invite) 7.5.2022 upto 2.00 PM

2022_DJB 221769 4 4. Hiring of two nos. desilter for cleaning of sewer lines / manhole in 18.05.2022 narrow lanes of Ward No. 565 of Jangpura Assembly Constituency 7.5.2022 upto 2.00 PM under EE(M)-41 AC-41 Jangpura It is for publishing in the leading newspaper please. Further details in this regard can be seen at govtprocurement.delhi.gov.in. ISSUED BY P.R.O. (WATER) (B.N.Gupta) **EXECUTIVE ENGINEER (T) M-10** Advt. No. J.S.V. 89 (2022-23)

STOP CORONA: "Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

TPNODL

TP NORTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED

(A Tata Power & Odisha Government Joint Venture) Regd. Off: Corp Office, Januganj, Remuna Golei, Balasore, Odisha-756019

CIN No.: U40106OR2021SGC035951; Website: www.tpnodl.com

NOTICE INVITING TENDER (NIT) May 10, 2022 TP Northern Odisha Distribution Limited invites tender from eligible Bidders for the following: Tender Enquiry No. Work Description TPNODL/OT/2022-2023/22000000041 Turnkey Projects- For Elephant Corridor Under Package -32.33. 34,35,36,37,38,39,40 under Keonjhar District TPNODL/OT/2022-2023/2500000002 Renovation work of existing 33 KV Dhamnagar Feeder

TPNODL/OT/2022-2023/2500000004 Extension of opcenex building A and B Block TPNODL/OT/2022-2023/2500000005 General Civil Work at PAN TPNODL TPNODL/OT/2022-2023/2500000006 33kV & 11kV Metering Cubicle & Metering Unit TPNODL/OT/2022-2023/2500000007 GIS Survey for Balasore & Jajpur Circles under TPNODL

MSMEs registered in the State of Odisha shall pay tender fee of Rs. 1,000/- including GST.

* EMD is exempted for MSMEs registered in the State of Odisha.

For more details like bid due date, EMD, tender fee, bid opening date etc. of the Tenders, please visit "Tender" section TPNODL website https://tpnodl.com. All tenders will be available on TPNODL website w.e.f. from dtd.12.05.2022. Future communication / corrigendum to tender documents, if any, shall be available on website. **HoD-Contracts**

financialexp.epa



जाहिर सूचना फॉर्म क्र. यु. आर. सी. - २

कंपनी कायदा, २०१३ प्रकरण २१ भाग १ अंतर्गत नोंदणी करण्याबाबत दिलेल्या सूचनेची जाहिरात [कंपनी कायदा २०१३ चे कलम ३७४ (ब) आणि कंपनी नियम (ऑथोराईज्ड ट्र रजिस्टर) २०१४ मधील नियम ४(१) अनुसार]

- कंपनी कायदा, २०१३ कलम ३६६, पोटकलम २ अन्वये सूचना देण्यात येते की रामसुख रिसॉर्ट्स या भागीदारी संस्थेने रजिस्ट्रार, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (CRC) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (IICA), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५ IMT मनेसर, जिल्हा गुडगाव (हरियाणा) - १२२०५० यांच्याकडे कंपनी कायदा २०१३, प्रकरण २१ भाग १ अंतर्गत भागसिमित खाजगी कंपनी म्हणून नोंद करावी याकरिता पुढील १५ दिवसांनतर परंतु ३० दिवसांच्या अंतिम मुदतीपूर्व अर्ज करण्याचे प्रस्तावित केले आहे. २. कंपनीचे मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे
- रिसॉर्ट्स, मोटेल्स, व्हेकेशन/हॉलिडे होम्स, व्हिला, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटिंग हाऊस कॉफी टॅव्हर्न, लॉजिंग हाऊस-कीपर्स, रिफ्रेशमेंट रूम्स, बोर्डिंग, परवानाधारक व्हिकच्युलर, वाईन, बिअर आणि बुअर्स, डिस्टिलर्स, शुद्द्ध पाणी आणि इतर कृत्रिम पेयांचे आयातक व उत्पादक, सार्वजनिक करमणूक, हेल्थ क्लब व इतर क्लब सुविधा पुरविण्याच्या व्यवसाय चालु ठेवणे.
- प्रस्तावित कंपनीच्या संघटनेच्या मसुदा व संस्थेच्या नियमावलीचा मसुदा कार्यालयात १०८/२७, भारती निवास सोसायटी, प्रभात रोड, लेन क्र. १४, पुणे-४११००४ येथे अवलोकनार्घ ठेवला आहे
- याद्वारे सुचित करण्यात येते की कोणत्याही व्यक्तिस सदर अर्जाबाबत हरकत असल्यास लेखी स्वरूपात ती हरकत रजिस्ट्रार, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (CRC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पेरेट अफेअर्स (IICA), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, IMT मनेसर, जिल्हा गुडगाव (हरियाणा) - १२२०५० या पत्त्यावर सदर सूचना दिल्यापासून २१ दिवसांच्या आत सादर करावी व एक प्रत या भागीदारी संस्थेच्या कार्यालयात पाठवावी.

दिनांक: १० मे, २०२२

१.श्री. प्रल्हाद नारायणदास राठी २. सौ. कविता प्रल्हाद राठी

अर्जदारांची नावे

Fullerton फुलरटन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड Rishia Banmaan Ka कॉपॉरेट कार्यालय : सृग्निम बिझीनेस पार्क, फ्लोअर्स ५ व ६, बी विंग, पवर्ड, मुंबई- ४०० ०७६

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ व ९ च्या तरतुर्दीसह वाचलेल्या वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ च्या अंलबजावणी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या

विक्रिकरिता ३० दिवसांची ई-लिलाव विक्री सुचना आम जनतेस आणि विशेषकरून ऋणको व हमीदारांना बाह्यरा सुचना देण्यात येते की सुरक्षित धनकोकडे गहाण असलेल्या/गहाणवट असलेल्या याखाली वर्णिलेल्या स्थावर मालमतेचा ताबा फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लि./सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकारींनी घेतला आहे सदर मालमत्तेची विक्री ऋणको आणि हमीदार म्हणजेच १) बॉडी झोन फिटनेस सेंटर २) सजेश उन्नीथन ३) प्रसाध गोविंद खोपकर ४) कोमल, अनिल भडाले यांची पत्नी (दिवंगत अनिल शंकर भडाले यांचे विधि वारसदार) ५) प्रिया राजेश, लोन अका. नं. १८७५०३११०३३९८१० अंतर्गत, यांच्याकडील फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लि. देय असलेल्या वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज व अन्य खर्च आणि १८.१२.२०२१ रोजी प्रमाणे रु. ७,१०,६८,२३०/- (रुपये सात कोटी दहा लाख अडसष्ट हजार दोनशे तीस फक्त) या रकमेच्या वसुलीकरिता १४.०६.२०२२ रोजी स.११.०० व इ.०१.०० दरम्यान (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह) "जसे आहे जेथे आहे" "जसे आहे जे काही आहे", आणि "जे काही आहे तेथे आहे" व तत्वावर करण्यात येणार आहे.

संबंधित मालमत्तेकरिता राखीव किंमत आणि इसारा रक्कम ठेव याखाली नमृद केल्यानुसार तिच असेल आणि इरठे भरण्याची शेवटची तारीख ११,०६,२०२२ ही आहे

| मालमत्तेचे वर्णन | राखील किमत | इस्टे |
|--|-------------------------|-------------------|
| स्थावर मालमनेचे वर्णनः पुढील मालमनेचे सर्व खंड व तुकडेः मालकी तत्वावर ऑफिस नं. २१५ मोजमापाचा ११३.१७ चौ.मी. म्हणजेच १४५५ चौ.फू. कार्पेट (अविश्वक्त भाग, कॉमन एरिआतील १.११% व उक्त रिकमच्या सुविधेसह) आणि ऑफिस नं. २१६ मोजमापाचा १४८.१० चौ.मी. म्हणजेच १०२१४ चौ.फू. कार्पेट (अविश्वक्त भाग, कॉमन एरिआतील ७.७९% व उक्त रिकमच्या सुविधेसह) दुसऱ्या मजल्यावरील, "शॉपसं ऑबीट अपार्टमेंट कॉन्डोमिनिचम" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील १५ कव्हर्ड कार-पार्किंग स्पेसेससह एखित्रत, जमीन धारण केलेला सर्व्हें नं. ४४, हिस्सा नं. ए/१ यावर बांधकाम केलेले, वेथे स्थित- व्हिलेंग धनोरी, तत्सम सीटीएस नं. ५०, वीएमसी पुणेच्या मर्यादेतील व सब-रिजस्ट्र पुणेच्या अधिकारितेतील. | १३,३५,०० <u>,०००</u> /- | क. १,३३,५०,००० |

विक्रीच्या सविस्तर शती व अटीकरिता कृपया संपर्क साधावाः अशोक कुमार मंडा ९८९२२९४८४९, अनुसर मिश्रा ७७१०९७०१८०, रोहीत काणेरे ७७३८०७२८११, मुजाहिद काद्री ७८४१९४६६११ आणि विक्रीच्या सविस्तर शती व अटीकरिता www.fullertonindia.com या फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लि./सुरक्षित धनकोच्या वेबसाईटवर तरतद केलेली लिंक पाहावी. स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी स्थळ: पणे, तारीख: १०.०५,२०२२ फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

Registered Office: 301-306, 3rd Floor, ABHIJEET -V, Fincare Opp. Mayor's Bungalow, Law Garden Road, Mithakhali, Small Finance Bank Ahmedabad - 380006, Gujarat. www.fincarebank.com LOAN AGAINST GOLD - AUCTION NOTICE ON "AS IS WHERE IS" BASIS

The below mentioned borrower/s have been issued notices to pay their outstanding amounts towards the loan against gold facilities availed from Fincare Small Finance Bank Ltd ("Bank"). Since the borrower/s has/have failed to repay his/their dues, we are constrained to conduct an auction of pledged gold items/articles as per below schedule.

Auction Venue

Auction Date

Loan Account no Name of the borrower

| Loan Account no | Name of the borrower | Auction Venue | Auction Date | |
|----------------------------------|--|--|--|--|
| 21560000084043 | MITESH JAKANTILAL BAGADIA | GROUND FLOOR SHOP NO.22, NEELKANTH REGENTRAMNARAYAN NARKAR MARG, PANT NAGAR, GHATKOPAR-EAST, MUMBAI | 16-05-2022 | |
| 21660000408216 | GAURAV PIMPALTE | SHOP NO.9 MONALISA COMPLEX. | 16-05-2022 | |
| 21660000414534 | SUHAS SHRRANGRAD MAKDDE | BADNERA ROAD, RAJAPETH POLICE | 1000000 | |
| 21660000423617 | MANOJ HUKMATRAY DASWANI | STATION, AMRAVATI | | |
| 21660000467203 | SHEIKH ASF SHEIKH GAFFAR | 1 | | |
| 21660000437081 | PARSOTAM JIVAN SOLANKI | GROUND FLOOR, SHOP NO.2, | 16-05-2022 | |
| 21560000437941 | RUPESH BHARAT CHENDVANKAR | RUSTOMJEES OZONE BUILDING, MULUND LINK ROAD, GOREGAON (W), MUMBAI | OMMUNICAL PROPERTY OF THE PROP | |
| 21660000019078 | KAKA RAMA PAWAR | GROUND FLOOR UNIT NO.2, AKRUTI | 16-05-2022 | |
| 21660000019138 | | CHAMBERS, NEAR LAKSHMI NARAYAN CHOWK, PUNE-SATARA ROAD | | |
| 21660000034269 | MAHPATI PREMSINGH PAWAR | SWARGATE | | |
| 21660000209151 | SACHIN SOHANLAL PARDESHI | om some | | |
| 21660000221307 | GOPAL JANAROHAN KONNUR | 1 | | |
| 21660000381114 | AMOL SUDHIR AMBETKAR | 1 | | |
| 21660000456654 | PALLAVI UMESH HARALE |] | | |
| 21660000466395 | BABAJI ATMARAM DESALE | | | |
| 21660000466825 | SANTOSH MUKAPPA PAWAR | | | |
| 21660000159593 | DINESH MULCHANDJI BAID | 1ST FLOOR,GANDHI NAGAR, ARVI | 16-05-2022 | |
| 21660000163865 | RAHUL DINESH BAID | NAKA (SHIV MALHAR BUILDING), ARVI ROAD, WARDHA | | |
| 21660000432420 | LENN RAVIDATTA KAMBLE | The state of the s | | |
| 21660000382112 | SURENORA SUXHOEV GAJBHYE | 1ST FLOOR, 45 B BALAJI PURAM, | 16-05-2022 | |
| 21560000400711 | PRADIP JANAROHAN BAGDE | LAVKUSH NAGAR, MANEWADA RING ROAD, NAGPUR | | |
| 21660000464719 | KOMAL MANGESH TAYDE | HUAU, RAGPUN | | |
| 21560000450285 | PAWAN SURESH BHAGNAT | 1ST FLOOR, TALLUI TOWERS, NEAR LIC BUILDING, NANDURA ROAD, BULDHANA | 16-05-2022 | |
| 21660000398262 | RAVI UTTAM CHANDRASHEKHAR | SHOP NO.34. PATANI COMMERCIAL | 16-05-2022 | |
| 21660000406530 | REHANA BURHAN SHE | COMPLEX, WASHIM | | |
| 21660000449528 | PRIMAN SAHEBRAD VAKUDKAR | 1 | | |
| 21560000429608 | MLESH CHAGAN RATHOD | MEERA COMPLEX, OPPOSITE TO MSEB BUILDING, SRIRAMPUR, SUTGIRNI, YAVATMAL | 16-05-2022 | |
| 21563000408166 | OMKAR SANTARAM WARKE | 1ST FLOOR, SAI PLAZA, NEAR SAI | 16-05-2022 | |
| 21660000409124 | NTN SUKDEO SURWADE | PETROL PUMP, JAMNER ROAD. | 2700000000 | |
| 21660000442951 | WARAKE OMKAR SHANTARAM | JALGAON | | |
| 21660000462262 | SUNL PRAKASH KUKREJA | 1 | | |
| 21660000464459 | UMAKANT NAMDEY MALI | 1 | | |
| 21660000465707 | GANESH KRUSHNA SONAMANE | 1 | | |
| 21660000453840 | VISHAL RAJESH JAMNIK | 1ST FLOOR RATANLAL PLOT, NECKLASE ROAD, AKOLA | 16-05-2022 | |
| 21960000423297 | SANDEEP SURESHRAD GUNDEWAR | PLOT NOS4 FIRST FLOOR SHOP NO 101, SAKRUPA DATTA NAGAR, EXVIRA ROAD SAVEDI, AHMADNAGAR | 16-05-2022 | |
| 21660000440214 | JUBER HAYAT DAUD KHAN | WARD NO.11, KHASARA NO.530/1, | 16-05-2022 | |
| 21560000461394 | SURENDRA BRAMHANKAR | MOUZA KUDWA ,BISEN CHOWK ,KUDWA ROAD, BESIDE HYNDAI | | |
| 21660000461644 | JUBER HAYAT DAUD KHAN | SHOWRROM, BESIDE BULDHANA | | |
| 21660000463741 | ZEENAT KHANAM | URBAN CO-OPERATIVE SOCIETY, | | |
| 21660000465727 | SARITA BADAL NAGOEVE | GONDIA | | |
| 21660000395998 | SURESH BHAURAO CHIDE | DINANATH COMPLEX, OPPOSITE | 16-05-2022 | |
| 21660000463091 | VASHALIDEVANANDUKE | VANKTESH TEMPLE MAIN ROAD, GANDHI CHOWK, YAVATMAL | | |
| 21660000407708 | SANJAY KHANDU CHALCHARI | GROUND FLOOR SAI COMPLEX. | 16-05-2022 | |
| 21660000425793 | SAMACHAN DHARMA KHAIFE | STATION ROAD, NEAR CENTRAL BANK | 10 00 cocc | |
| 21960000433368 | SAMACHAN RAJENDRA HIRE | OF INDIA, JALGAON | | |
| 21660000433428 | DNYANESHWAR PANDURANG SHIMPI | | | |
| 21660000436982 | YASHVANT DURVAS PATIL | 1 | | |
| 21560000441822 | CHUDAMAN HIMMAT SONAMANE | 1 | | |
| 21660000450595 | NLESH VISHVAS PATIL | 1 | | |
| 21660000453170 | BHAGNAN SINDAAPPA GAVALI | 1 | | |
| 21560000454798 | EKNATH VITTAL KADAM | 1 | | |
| 21660000454750 | SUVARNA VIRENDRASING PATIL | 1 | | |
| 21560000818064 | ANTA KIRAN PATIL | 1 | | |
| 21660000836680 | GANESH SOPAN PATIL | 1 | | |
| 21960000461134 | AKSHAY SURESH GADADE | IND FLOOR, DYNDEV DAMODAR LAGAD, SHIVAJI NAGAR, AHMADNAGAR | 16-05-2022 | |
| 21660000425653 21660000456969 | KOMAL PRAKASH GAKWAD GANESH ARVIND DEDKAR | PAHADE COMPLEX, NEAR HOFC BANK, KHANDAK, NALA, OPPOSITE BUS STAND, AHMADNAGAR | 16-05-2022 | |
| 9422000000000 | Dababaugh haba s has and | 2ND FLOOR 18/6- ROSHAN COMPLEX. | 12.05.0000 | |
| 21660000388891 | BABASAHEB PARAJI BALAME | 2NO PLOUR 16/6- HUSHAN CUMPLEX, NAGAR-MANMAD ROAD, NEAR BUS | 16-05-2022 | |
| 21660000436692 21660000439317 | WAGH GANESH NAMOEV | STAND, AHMADNAGAR | | |
| 21660000439317 21660000831289 | VIKRAM ANNASAHEB NALWADE RAVINORA RAJENORA BALME | | | |
| | | | | |
| | tion is subject to certain term e available before the comm | ns and conditions mentioned in encement of auction | the bid form, | |

ISMT Limited Regd. Office: Panama House (Earlier known as Lunkad Towers), Viman Nagar, Pune - 411 014

Phone: 020-41434100 Fax: 020-26630779 E-mail: secretarial@ismt.co.in

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED MARCH 31, 2022

Quarter | Year ended | Year ended

| Sr. No | Particulars | ended March 31, 2022 | ended March 31, 2021 | March 31, 2022 | March 31, 2021 | |
|-----------|---|---|---|-------------------|---|--|
| 97 | | *Refer N | lote No 4 | Audited | Audited | |
| 1 | Total Income | 589.78 | 487.55 | 2,182.03 | 1,308.55 | |
| 2 | Net Profit/ (Loss) for the period (before tax, | 500 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 | 2002/2000 ACC | | 20/00/00/00/00 | |
| | Exceptional items) | 177.65 | (53.73) | 5.53 | (284.05) | |
| 3 | Net Profit/ (Loss) for the period before tax | | 12 23 | | 201 1,3163 | |
| | (after Exceptional items) | 2,689.03 | (112.10) | 2,516.91 | (342.42) | |
| 4 | Net Profit/ (Loss) for the period after tax | 925 925 925 | >50000000000000000000000000000000000000 | | Detroites C1 | |
| 0.0 | (after Exceptional items) | 2,546.22 | (112.20) | 2,374.08 | (342.52) | |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 52 | 28 20 | | 200 1957 | |
| | [Comprising Profit/ (Loss) for the period (after | | | | | |
| | tax) & Other Comprehensive Income (after tax)] | 2,545.02 | (112.61) | 2,367.87 | (343.55) | |
| 6 | Paid-up Equity Share Capital (Face value of | 0124505055 | NUNCHURS | | 9384398913804 | |
| | Rs. 5/- per share) | 150.25 | 73.25 | 150.25 | 73.25 | |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) | | | | | |
| | as shown in the Audited Balance Sheet of the | | | | | |
| | previous year | 100 | 9 | 1,046.08 | (1,725.37) | |
| 8 | Earnings per share (of Rs. 5/- each) Basic and | | | | 000000000000000000000000000000000000000 | |
| | Diluted (Rs.) | 163.45 | (7.66) | 152.40 | (23.38) | |
| No | tes: | | V | | 30 | |
| 1 | Additional information on standalone financial re | esults is as follo | ows: | 217 | | |
| - | | | - | | | |

Quarter Year ended Year ended Quarter ended March ended March March March Particulars 4 8 1 31, 2022 31, 2021 31, 2022 31, 2021 454.25 2152.54 1234.67 Revenue from Operations 577.36 Profit before tax 2,671,19 (119.86)2,500.05 (350.61)Profit after tax 2,528.46 (119.96)2,357.39 The above is an extract of the Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Reg 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. Full format of the Standalone & Consolidated Financial Results are available on websites of Stock Exchanges (www.nseindia.com & www.bseindia.com) and on Company's

website (www.ismt.co.in). The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards)

The figures of the quarter ended March 31,2022 and March 31,2021 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date figures, upto third quarter of the

The above results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on May 09, 2022.

For ISMT Limited Place: Pune Rajiv Goel, Chief Financial Officer Date: May 09, 2022

नोंदणीकृत कार्यालय : ९वा मजला, अंत्रिक्श भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१ pnb Housing फोन्सः ०११-२३३५७१७१, २३३५७७१७२, २३७०५४१४, वेबसाईट : www.pnbhousing.com Finance Limited पूर्ण-खराडी झाखा: पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्व्हें नं. ०८. हॅंडपसर खराडी बावपास रोड, खराडी, पुणे-४११०१४, महाराष्ट्र. पुणे-पिंपरी चिंचवड शाखा : पीएनबी हाऊसिंग

फायनान्स लिमिटेड, ऑफिस नं. ३०२, विसरा मजला, घीवाला कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड,चिंचवड, पुणे-४११०१९, महाराष्ट्र. पुणे - जेएम रोड शास्त्रा : पीएनबी हाऊसिंग फायनान्स लामटड, ५ ए, बा, सा, डा, पाचवा मजला, श्रारंग हाऊस, जगला महाराज टपल समार, ज.एम.राड, शिवाजा नगर, पण-४११००५, महाराष्ट्र ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनरंचना अंतर्गत आणि सुरक्षा हित कावदा २००२च्या अंमलबजावणीच्या नियम ८(१)च्या अनुपालनार्थ, तसेच सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३(१२)अंतर्गत प्रदान

केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त सूचनांच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत प्रत्येक अकाउंटच्या अनुसार नमूद केल्यानुसार एकमेची परतफेड करण्याकरिता संबंधीत ऋणकोंबर फर्माविणारी प्रत्येक अकाउंटच्या अनुसार नमुद्र केलेल्या तारखे दिवशी मागणी सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, ऋणकोंना आणि आम जनतेस याद्वारा सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक अकाउंटच्या अनुसार नमूद केलेल्या तारखां दिवशी उक्त नियमांच्या नियम ८ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला / तिला प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमतेचा ताबा घेतला आहे विशेषकरून ऋणकोंना तसेच आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी उवत मालमतेशी कोणताही व्यवहार करू नये आणि उवत मालमतेबाबत केलेला कोणताही व्यवहार कर्ज करारनाम्याच्या अनुसार रक्कम व त्यावरील व्याजाकरिता "पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड"च्या आकाराच्या विषयाधीन असेल, सुरक्षित मलेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कावद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुर्दीकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत. लोन अकाउंट नं. गहाणवट मालमत्तेचे वर्णन

| 0.000 | | ऋणको / हमीदाराचे नाव | सूचनेची तारीख | | घेतल्याची तारीख | |
|-------|--|---|------------------|---|--------------------|--|
| 8 | एचओय्/पीएम/०८१५/ २३८९२५ - शाखा कार्यालव : पिंपरी चिंचवड | श्री. संतोष मोहन तेलगोटे व शुभांगी संतोषसव तेलगोटे | 17.07. 2021 | रु. १३,७९,७९९.१७/- (रुपये तेरा लाख एकोणऐंशी हजार सातशे क्व्याणाव व पैसे सतरा फक्त) १७.०७.२०२१ रोजी प्रमाणे | २०२२ | विंग ए, ३, ३०८, सात सिटी बी१०, गॅट नं. नवीन ४५८, ४५९, ४६०, १८४, १८६, १८७, १८८, १८९, मीजे खराबवाडी, चाकण खेड, पुणे-४१०५०१, महाराष्ट्र, भारत. |
| ۶ | एचओयू/केआरडीआय/०३ १९/६६८४४४, शाखा कार्यालयः खराडी | श्री. प्रमोद अशोक मताडे वश्रीमती पल्लवी प्रमोद मताडे | 08.04. 2021 | रु. १३,७९,७९९.१७/- (रुपये तेरा लाख एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव व पैसे सतरा फक्त) ३१.०३.२०२१ रोजी प्रमाणे | २०२२ | फ्लॅट नं. १००४, १०वा मजला, नक्षत्र, सर्व्हे नं. ४२१, हिस्सा नं. १/३, १/४, १/५ व २, कोंढवे धावडे, एन डी ए रोड, पुणे-४११०२३, महाराष्ट्र, भारत. |
| 440 | एचओय्/पीएम/०३१७/३६ ५८१० शाखा कार्यालय : पिंपरी चिंचवड | श्री. दिपक चंद्रकांत वाडीकर व श्रीमती अश्विन दिपक वाडीकर | 08.04. 2021 | रु. १३,७९,७९९.१७/- (रुपवे तेरा लाख एकोपपेरेंगी हजार सातरो नव्याण्णव व पैसे सतरा फक्त) ३१.०३.२०२१ रोजी प्रमाणे | २०२२ | फ्लॅट नं. ३०७, तिसरा मजला, गॅट नं. ४५९५ (जुना) ४५५ ४५६ (नवीन), विंग "पी१", स्वप्न नगरी, (ओ१ व पी१), क्लिलेज चाकण, ता. खेड, जि. पुणे-४१०५०१, महाराष्ट्र, भारत. |
| X | एचओयू/पीएम/०३१७/ ३६३५६७ शाखा कार्यालय : पिंपरी चिंचवड | श्री. दिपक चंद्रकांत वाडीकर व श्रीमती अश्विन दिपक वाडीकर | 08.04. 2021 | रु. १३,७९,७९९.१७/- (रुपये तेस लाख एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव व पैसे सतरा फक्त) ३१.०३.२०२१ रोजी प्रमाणे | २०२२ | फ्लॅट नं. ३०७, तिसरा मजला, गॅट नं. ४५९५ (जुना) ४५५ ४५६ (नवीन), विंग पी१, स्वप्न नगरी, (ओ१ व पी१), व्हिलेज चाकण, ता. खेड, जि. पुणे- ४१०५०१, महाराष्ट्र, भारत. |
| 4 | एचओयु/पीएम/१११७/४५ ६७१९, शाखा कार्यालय : पिंपरी चिंचवड | श्री. गजानन दत्तात्रय देवाडे व पायल गजानन देवाडे | 17.07. 2021 | रु. १३,७९,७९९.१७/- (रुपये तेरा लाख एक्डोणऐंशी हजार सातरो नव्याण्णव व पैसे सतरा फक्त) १७.०७.२०२१ रोजी प्रमाणे | २०२२ | थिंग "ई", सातवा मजला, ७०५, तनिष्क वस्ता, सर्व्हें नं. २२/९(पार्ट), आळंदी देवाची, आळंदी-मार्कल रोड, ता. खेड, पुणे-४२१०५, महाराष्ट्र, भारत. |
| ę | एचओयृ/पीयुएन/०७१७/४ १४३४६, शाखा कार्यालय : पुणे | नरेश पटवाल व श्री.गजेंद्र सिंह पटवाल व श्रीमती नीत् | 08.04. 2021 | रु. १३,७९,७९९.१७/- (रुपये तेरा लाख एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव व पैसे सतरा फक्त) ०८.०४.२०२१ रोजी प्रमाणे | २०२२ | विंग "बी", तिसरा मजला, ३०४, साई शांती पार्क, सर्व्हें नं. २८४/५/२, लोहेगाव, ता. हवेली, जि. पुणे- ४१३६०२, महाराष्ट्र, भारत. |

भारतीय स्टेट बँक, स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा, (सार्ब) पुणे वर्धमान बिल्डींग, २रा मजला, ३२१/ए/३, महात्मा फुले पेठ, सेवन लव्हज चौंक, शंकरशेठ रोड, पुणे- ४२. फोन: ०२०-२६४४६०४३/६०४४. मेल : sbi.10151@sbi.co.in. अधिकृत अधिकारी : सौ. पद्मजा पोळ, मेल : Padmaja.pol@sbi.co.in, मोबा. नं. ७८७५२५५९९४.

(ई-लिलाव विक्री नोटीस)

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये बॅकेस तारण दिलेल्या अचल मालमतेची विक्री

खाली सही करणार अधिकृत अधिकारी भारतीय स्टेट बैंक यांनी सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३(४)अन्वये खाली दर्शविलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. तमाम जनतेस कळविण्यात येते की सरफेसी कायदा २००२ अन्वये खाली दर्शविलेल्या तारण मालमत्तेचा ''**जेथे आहे तेथे'', ''जसे आहे** तसे'', आणि ''जे जे आहे ते ते'', या तत्वायर लिलाव (ई ऑक्शन) करण्याचे ठरविले आहे

श्री. संजय प्रमुदास उनाडकट, २. श्री. सचिन दि. ३१.०१.२०१९ रोजी रु. ८५,४०,२१३.७५ (रू. पंचाऐंशी लाख

बाबुलाल बुराड, ३. श्री. राहल किशोर राज, ४) **चाळीस हजार दोनशे तेरा आणि पैसे पंचाहत्तर फक्त)** अधिक

येणे रक्कम ज्याकरिता मालमत्ता विक्रीस काढली आहे

रु, ३०,०० लाख

| श्रा. पल सजय उनाडकट. करारातील दरानुसार हाणार | | | ढ़ील व्याज, अनुषंगिक | खर्च, शुल्क इ. | |
|--|--------------------------|--|----------------------|---------------------|--|
| मालमत्त | ा धारकाचे नाव : श्री. सं | जय प्रभूदास उनाडकट | | | |
| मालमतेचा तपशिल | राखीव किंमत | बयाणा रक्कम | | | |
| अपार्टमेंट नं. ३०४, तिसरा मजला, ओम | रु. ४४.८८ लाख | (इएमडी) | | | |
| क्र.७११, टी. पी. स्किम नं. १, मांबुडां, शिवा | | | | रु. ४.५० लाख | |
| २) कर्जदारांची नावे | जामिनदाराचे नाव | येणे रक्कम ज्याकरिता | मालमत्ता विक्रीस का | इली आहे | |
| श्री. बाबासाहेब रामकृष्ण रोडे आणि श्रीमती अपर्णा बाबासाहेब रोडे | 00 00 00 00 | दि. ११.१०.२०१८ रोजी रु. २४,७२,२५९/- (रु. चोवीस लाख बहात्त हजार दोनशे एकोणसाठ फक्त) अधिक पुढील व्याज, खर्च, शुल्क इ. | | | |
| मालमत्ता धारकाचे | नाव : श्री. बाबासाहेब | रामकृष्ण रोडे आणि श्रीमती अपप | र्गा बाबासाहेब रोडे | 70.0 0 0.000 | |
| मालमत्तेचा तपशिल | į. | 941 | राखीव किंमत | वयाणा रक्कम | |

सहित. ई-लिलावाची तारीख/वेळ : दिनांक : २६.०५.२०२२ वेळ : स.११.०० ते दु. ३.०० वा. प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादित वाढीव वेळेसह एमएसटीसी साईटवर नोंदणी करण्याची वेळ आणि तारीख : लिलाव तारखेपूर्वी | पहाणीची तारीख व वेळ: दि. २०.०५.२०२२ रोजी सकाळी किमान ५ दिवस आणि बयाणा रक्कम वॅलेटमध्ये भरण्यासाठी : लिलाव तारखेपूर्वी | ११.३० ते दू. १.३० वा. संपर्क क्र. ७८७५२५५९९४

फ्लॅट नं. ७०१, सातवा मजला, डी बिल्डिंग, सन एक्झोटिका, सर्वे नं. १०/२/४, १२, येवलेवाडी, पूणे

सासवड रोड, बोपदेव घाट, पुणे. चटई क्षेत्रफळ ५२.९५ चौ.मि, लगतच्या गची चटई क्षेत्र ९.३० चौ.मि.

बोली वाढ रक्कम : रु. ०.२५ लाख राखीव किमतीच्याखाली कोणतीही मालमत्ता विकली जाणार नाही. ई लिलाव प्रक्रिया 'जसे आहे तसे' आणि 'जे काही आहे ते' या तत्वावर ऑनलाईन पध्दतीने आय बी ए पी आय पोर्टल वरुन म्हणजे https://ibapi.in यावरुन पार पाडली जाईल. ई लिलाव निविदा फॉर्म, डिक्लरेशन, सामान्य अटी व शर्ती https://ibapi.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक खरेदीदार/ बोलीदार यांनी https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp या संकेत स्थळावर जाऊन त्यांची नोंदणी लिलाव दिनांकापूर्वीच तीन दिवस आधी करणे अपेक्षित आहे, कारण नोंदणी प्रक्रियेसाठी किमान पाच कार्यांलयीन दिवस लागतात. बोलीदाराने त्याच्या खात्यातून भरलेल्या ईएमडी / बयाणा रकमेचा भरणा त्याच्या MSTC मधील वॉलेटमधे NEFT/RTGS द्वारा पोहोचल्याची खातरजमा करुन घेणे आवश्यक आहे. MSTC ने दिलेल्या वॉलेटमध्ये आवश्यक बयाणा रक्कम उपलब्ध नसल्यास बोलीदाराला लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. जर बोलीदार, यशस्वी बोलीदार होऊ शकला नाही तर त्याने भरलेल्या ईएमडीचा परतावा मागणारी विनंती त्याला MSTC ला करावी लागेल. अधिकृत अधिकारी यांचे माहिती आणि ज्ञानानुसार सदर मिळकर्तीवर अन्य कोणताही बोजा नाही. तथापि, इच्छुक बोलीदार यांनी आपला प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आपल्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत बोजा किंवा मालकी हक्कासंबंधातील दावे/हक्क/देणी ज्याचा मिळकतीच्या मालकी हक्कावर प्रभाव होतो त्या माहितीचा शोध घ्यावा. ई लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेने दिलेले आश्वासन, मंजुरी समजली जाणार नाही. सदर मिळकत सध्या तिच्यावर असलेला बोजा, जो बँकेस ज्ञात आहे किंवा ज्ञात नाही यासह विकली जात आहे. अधिकृत अधिकारी या मिळकतीसंबंधातील तृतीय पक्षी दावे, हक्क, देणी इत्यादीसाठी जबाबदार असणार नाही. सदर लिलाव विक्री ही सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनानशीयल ॲसेटस् ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ मधील नियम व अटी यानुसारच केली जात आहे. इ लिलावाच्या अन्य अटी व शर्ती बँकेच्या websites www.sbi.co.in & https://ibapi.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

दिनांक : ०९.०५.२०२२

सही/-अधिकृत अधिकारी

(इएमडी)

रू. ३.०० लाख

ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता) नियम ८-(१) ज्याअर्थी, "आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड" पूर्वीची इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखली जाणारी) (आयआयएफएल एचएफएल)चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निप्रस्वाक्षरीकारांनी वित्तिय मत्तेची सरक्षितता व पुनरंचना आणि सरक्षा हित कायदा २००२च्या अंमलबजावणी अंतर्गत आणि सरक्षा हित अंमलबजावणी) नियम २००२च्या नियम ३ यासह बाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त स्चनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता बाखाली नमूद केलेल्या ऋणको सह-ऋणकोंकरिता मागणी सूचना निर्गीमत केली होती. ऋणको रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरले आहेत, ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी उक्त निवमांच्या निवम ८ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमतेचा ताबा घेतला आहे. विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस बाहारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमतेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेबाबत केलेला कोणताही व्यवहार याखाली नमुद केलेली रक्कम व त्यावरील व्याजासह रकमेकरिता "आयआयएफएल एचएफएल"च्या आकाराच्या विषयाधीन असेल, कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुर्दीकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत. जर ऋणकोने विक्रि किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित केलेल्या तारखेपुर्वी कोणत्याही बेळेस निघालेली सर्व किंगत, आकार व खर्चासह एकत्रीत "आयआयएफएल-एचएफएल" च्या देणीचे प्रदान केल्यास, सुरक्षित मरोची विक्रि केली जाणार नाही किंवा सदर मत्तेचे "आयआयएफएल-एचएफएल"द्वारा हस्तांतरण केले जाणार नाही आणि सुरक्षित मत्तेच्या विक्रि किंवा हस्तांतरणाकरिता 'आयआयएफएल-एचएफएल"द्वारा कोणतेही पुढील पाउल उचलले जाणार नाही

| ऋणकोचे नाव/ पुणे शाखा | सुरक्षित मतेचा तपशील (स्थावर मालमत्ता) | एकूण अदत्त देणी (रु) | मागणी सूचनेची तारीख | ताव्याची तारीख |
|--|--|--|------------------------|-------------------|
| श्री.गोपीचंद बशवंतग्रव बागपत्रे, श्रीमती सोनल रवी बागपत्रे, | पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे: फ्लॅट नं. ७०१, ७वा मजला, मोजमापाचा ९०० चौ.फू., एच-बिल्डिंन, तिन्य ऑचिंड, सर्व्हें नं. ४९०/४९१, तपकीर नगर एअरपोर्ट रोड, सी जवळ, पुणे, महाराष्ट्र, भारत. | (रुपये पत्रास लाख पंधरा हजार | ०४- फेब्रु- २०२२ | ०६- मे- २२ |
| श्री राणा अमरसिंह राधौर, ग्राफिक प्रिन्ट सोल्युशन्स व श्रीमती रंजना कुशवाह | पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः फ्लॅट नं. ३०२, तिसरा मजला, परिआ मोजमापाचा ५३६ चौ.फू., बिल्डिंग नं. सी२के, "सेक्टर ४ - क्लस्टर २ नावाची लॉग आक्लंड म्हणून प्रोजेक्ट स्टॉल्ड, मौजे चान्होळी, पुणे येथे स्थित. | क्त १०,३७,९०३.०० (रुपवे दहा लाख सदोतीस हजार | ०६- जाने- २०२२ | ०६- मे- २२ |

स्थळः पुणं, दिनांकितः १०/०५/२०२२



पुणे छावनी परिषद, भारत सरकार, रक्षा मंत्रालय, गोलीबार मैदान, पुणे 411001.





दिनांक: 09 May 2022

द्रभाष संख्या : 020-26452159 पत्र संख्या : 1/2/Tax/2021-2022

Pune 411001. ई-मेल आई डी :- ceopunecantt@gmail.com

सार्वजनिक सूचना

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या घोरपडी परिसरातील सर्व संबंधित, सर्वसामान्य जनता, रहिवासी, द्कानदार आणि फेरीवाले यांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की, कोणत्याही रस्त्यावर, पदपथ किंवा जमिनीवर कोणतीही वस्तू/सामान किंवा कोणतेही संरक्षण/शेड आढळल्यास, जे बोर्डाच्या व्यवस्थापनाखाली आहे आणि ज्यामध्ये अडथळा निर्माण होतो किंवा त्यावर कोणतेही अतिक्रमण होते, अशा प्रकारची वस्तू किंवा सामान तत्काळ हटविण्यात यावे, असे न केल्यास पूर्ण कॅन्टोन्मेंट बोर्ड अतिक्रमण हटवेल आणि सर्व वस्तू/सामान जप्त करण्यात येतील.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे छावनी परिषद (सुब्रत पाल)

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(पूर्वीची इक्विटास फायनान्स लि. म्हणून ओळखली जाणारी)

■ SMALLFINANCI BANKUD कॉर्पोरेट कार्यालयः नं. ७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेज-II, अन्ना सलाय, चैन्नई, तामिळनाडू- ६००००२.

ताबा सूचना (कलम नियम ८ (१) अंतर्गत - स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, "मेसर्स इक्विटास स्मॉल फायनान्स बैंक लि."चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी, वित्तिय मत्तेची सरक्षितता च पुनरंचना आणि सरक्षा

हित [कायदा, २००२ (२००२चा ५४)] ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२च्या [नियम ३] यासह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त सुचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत असलेल्या सुचनेमध्ये नमूद केलेल्या एकुण थिकत देणींची परतफेड करण्याकरिता याखाली नमूद केलेल्या ऋणकोंचर फर्माविणारी मागणी सूचना निर्गमित केली आहे. याखाली नमूद केलेले ऋणको विनिर्दिष्ट वेळेत खाली नमृद केलेल्या रकमेची परतफेड करण्यास असमर्थ टरल्यामुळे, याहारा खाली नमृद केलेल्या ऋणको तसेच आम जनतेस सुचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सुरक्षा हित अंमलबजावणी नियम २००२च्या नियम ८ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी अनुसुचीमध्ये नमुद केलेल्या मालमत्तेशी व्यवहार करू नये आणि मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार पुढील व्याज व त्यावरील अन्य आकार यासह "मेससं इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड"च्या आकाराच्या विषयाधीन असेल. "सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतदींकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत."

| ऋणको / हमोदाराच नाव (शाखेचे नाव) | सुरक्षित मत्तचे वर्णन (स्थावर मालमत्ता) | मागणा सूचनचा तारीख व स्वकम | ताब्बाचा तारीख |
|--|--|---------------------------------|-------------------|
| शाखाः दाँड एलएएन नं.: एसईडीएयूएन०२६५१६३ ऋ्णकोः १. श्री. के.बाळू म्हस्के २. श्रीमती बी. बी. सारिका म्हस्के | पूढील जमीन व इमारत मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः धारण केलेला मिळकत नं. २३०६. तिचा एरिआ मोजमापाचा ८७४ ची.फू., येथे स्थित– मौजे पारगाव, दाँड तालुक, पुणे जिल्हा, पंचायत समिती दाँज व जिल्हा परिषद पुणेच्या मर्यादेत, त्यावरील सर्व सद्य व भावी स्ट्रक्चरसह आणि मालमत्ता पुढीलप्रमाणे सिमितः उत्तरेच्या दिशेनेः श्री. मारुती म्हस्के यांची मालमत्ता, दक्षिणेच्या दिशेनेः रोड, पश्चिमेच्या दिशेनेः श्रीमती यमुनाबाई कारंडे यांच्या मालकीची मालमत्ता, मोजमापाचीः ८७४ ची.फू. | 16-06-2021 & も、3,70,744/- | 05.05.2022 |
| स्थळ: चेत्रई | | प्रा | धिकृत अधिका |

तारीखः १०.०५.२०२२

पत्ताः एचडीएफसी बँक लि., २१/६, HDFC BANK एमआयटी मॅराथॉन, पहिला मजला, सन अँड We understand your world सँड हॉटेलच्यासमोर, बंड गार्डन रोड, पुणे.

(स्थावर मालमत्तेकरिता) (सुरक्षा हित अंमलबजावणी नियम, २००२च्या नियम ८(१) यासह वाचलेल्या परिशिष्ट-IV नुसार) ज्याअर्थी, "एचडीएफसी बैंक लि."चे, प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारानी वितिय मतेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ ची

इक्किटास स्मॉल फायनान्स बँक लि.

ताबा सूचना

अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३ (१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त सूचना स्वीकारलेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता याखाली नमूद केलेल्या ऋणकोंवर फर्माविणारी मागणी सूचना निर्गमित केली आहे. ऋणको उक्त रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, याद्वारा ऋणको व आम जनतेस सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सुरक्षा हीत (अंमलबजावणी) निवम, २००२ च्या निवम ८ यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या विशेषकरून ऋणको तसेच आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमत्तेवाबत कोणताही व्यवहार कर नये आणि मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार

संविदात्मक दरात त्यावरील व्याजासह याखाली नमूद केलेल्या रकमेकरिता "एचडीएफसी बैंक लि."च्या आकाराच्या विषयाधीन असेल. सुरक्षित मतेच्या विमोचनाकरिता उपलब्ध बेळेत कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुर्दीकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत

| ॠणकोंचे नाव | कर्ज अका. नं. | सुरक्षित मत्तेचे वर्णन | सूचनेची तारीख कलम १३ (२) अंतर्गत | सूचनेनुसार थकित रक्कम | ताब्याची तारीख |
|--|--------------------------|---|---|--------------------------|-------------------|
| मनोज पृथ्वीराज ढोका, वैशाली राहूल ढोका, राहूल पृथ्वीराज ढोका, पृत्वीराज घेवरचंद ढोका, स्वाती मनोज ढोका व राज स्टिल्स अँड ट्यूब्ज व सरला पृथ्वीराज ढोका | ८१०१६०२६ ख ८१८४२३५ | पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः ऑफिस नं. ५१२, ५२२, ५२३, ५२४, ५वा मजला, "एफ" प्लॉट नं. ४७७ए, पेन्टागॉन टी पी स्किम नं. ३, सीटीएस नं. ४६१६ पारवती, पंचमी हॉटिल पुणे समोर, सीटीएस नं. ४६१६, पार्वती पुणे, मार्केट यार्ड, पुणे-४११०३७, पंचमी हॉटलेजवळ, एकूण मोजमापाचा एरिआ १५०० चौ.फू. आणि बेसमेंटमधील पार्किंग नं. १४ व १५ | 26 50 TO | क. १,२६,५६,८२१.६१/- | |
| (4 | 01 | 100 | 260 | 66. | स्वाक्षरी /- |

तारीखः ०६/०५/२०२२ स्थळः पुणे

प्राधिकृत अधिकारी एचडीएफसी बँक लि. 020-69693884

जाहीर नोटीस

तमाम लोकांस प्रस्तुत जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेले जमीन मालक (यापुढे ज्यांना सोयीसाठी

विद्यमान मालक असे संबोधिले आहे.) ह्यांचेकडे खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतींचे मालकी हक्क आहेत. (यापुढे ज्यांस सोयीसाठी "सदरील मिळकती" असे संबोधिले आहे.) सदर विद्यमान मालकांकडे सदर मिळकतींचा खुला व प्रत्यक्ष ताबा आहे. तसेच विद्यमान मालकांचे सदरील मिळकतींचे मालकी व विकसन हक्क पूर्णपणे निर्वेध, निजोखमी, बोजाविरहित व पणनयोग्य आहेत, अशी खात्री व भरवसा विद्यमान मालकांनी आमचे अशिलांस दिला आहे. तसेच सदरील मिळकती या कोणत्याही कोर्ट आणि/अथवा कोणत्याही शासकीय/निमशासकीय दाव्याचा विषय नाहीत, अशी खात्री व भरवसा विद्यमान मालकांनी आमचे अशिलांस दिला आहे. विद्यमान मालकांचे सदरील मिळकतींमधील त्यांचे मालकी हक्क, विकसनाचे हक्क व ताबा निर्वेध, निजोखमी व पणनयोग्य असण्याबाबत तपासणी/शहानिशा करून घेण्यासाठी आमचे अशिलांचे सांगणेवरून प्रस्तुतची जाहीर नोटीस प्रसिध्द करत आहे. तरी विद्यमान मालक यांच्या सदर मिळकर्तींमधील असलेल्या मालकी आणि/अथवा विकसन हक्कांबाबत अन्य कोणाचेही कुठल्याही प्रकारचे करार, हक्क, बोजा, हितसंबंध, बक्षिस, गहाण, दान, लीज, पोटगी, चोळी बांगडी, खरेदी, साठेखत करार-मदार, कुळ-वहिवाट, विसारपावती, खरेदी, हक्क, हितसंबंध अगर ताबा इत्यादी असल्यास त्यांनी सदर जाहीर जाणीव/सूचना/नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत खालील नमूद पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यानिशी समक्ष येऊन खात्री करून द्यावी. तसे न केल्यास सदरील मिळकतीमधील विद्यमान मालकांचे मालकीहक्क, विकसनाचे हक्क व ताबा निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहेत, असे समजण्यात येईल अथवा असे कोणतेही तथाकथित हक्क, अधिकार असणाऱ्या इसमांनी आपले तथाकथित हक्क, अधिकार जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत, असे समजले जाईल व त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारच्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट :- तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, मे. दुय्यम निबंधक साहेब हवेली १ ते २८ यांच्या कार्यक्षेत्रातील व पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील **गाव मौजे खराडी** येथील जमीन मिळकती खालीलप्रमाणे -

| स.नं. | एकूण क्षेत्र (हे. आर) | विद्यमान मालकांची नावे | चतुःसिमा |
|-----------------|-----------------------------------|---|---|
| ३८ हिस्सा नं. ५ | ०० हे. ३६ आर पैकी ०० हे. १२ आर | श्रीहरी गणपत पठारे व त्यांचे वालीवारस नामे १अ. प्रकाश श्रीहरी पठारे १ब. प्रतिक्षा मासाळ १क. अरूण श्रीहरी पठारे २. रितकांत तुकाराम पठारे (मयत तर्फे वारस वंदना रितकांत पठारे, प्रितम, अतुल, निलम) ३. राजेश तुकाराम पठारे (मयत तर्फे वारस उषा, ओंकार) | पूर्वेस- ३८/५ (पैकी) बबन पठारे व इतर यांची मिळकत दक्षिणेस- ३८/४ (पैकी) पश्चिमेस- ३८/५ (पैकी) संतोष पठारे व कुटुंबिय यांची मिळकत उत्तरेस- ३८/१/१अ/१ मधील प्लॉट बी |
| ३८ हिस्सा नं. ३ | ०० हे. ७७ आर | शीहरी गणपत पठारे व त्यांचे वालीवारस नामे १अ. प्रकाश श्रीहरी पठारे १ब. प्रतिक्षा मासाळ १क. अरूण श्रीहरी पठारे २. रतिकांत तुकाराम पठारे (मयत तर्फे वारस वंदना रतिकांत पठारे, प्रितम, अतुल, निलम) ३. राजेश तुकाराम पठारे (मयत तर्फे वारस उषा, ओंकार) | पूर्वेस- ३८/४/१ (पैकी) संतोष पठारे व कुटुंबिय यांची मिळकत दक्षिणेस- ३८/४ (पैकी) पश्चिमेस- ३७ उत्तरेस- १५ मी. रस्ता |

यिणप्रमाणे चतुःसिमापुर्वेक जमीन मिळकती, त्यातील झाड, झाडीरा, लाकूड, दगड, धीडा, विटा, माती, जल, तरू, तृण, काष्ठ, पाषाण, निधी, निक्षेप, इत्यादी सर्व तद्ंगभूत वस्तुंसहित, तसेच त्यात असलेल्या निरंतर रस्ते वहिवाटीच्या हक्कांसह व इतर हक्कांसह दरोबस्त

कळावे, ही जाहीर नोटीस ठिकाणः पुणे दिनांक: ०९/०५/२०२२

प्रशात करणराज परमार, अँडव्होकेट

ओवेरा एन्क्लेव, बी/३०१, सरस्वती सोसा. शेजारी, पदमजी पोलीस चौकी जवळ, भवानी पेठ, पुणे. मो. ९०२८९४१२९६ ई-मेल : parmar.prashantadv@gmail.com

epaper.loksatta.com

which is made available before the commencement of auction

स्थळ : पुणे

१) कर्जदारांची नावे

मे. कार ओ बार

जामिनदाराचे नाव

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा)

भारतीय स्टेट बँक